

VEDL/Sec./SE/24-25/77

June 22, 2024

BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers
Dalal Street, Fort
Mumbai – 400 001

National Stock Exchange of India Limited "Exchange Plaza" 5th Floor Plot No., C/I, G Block Bandra-Kurla Complex, Bandra (East), Mumbai – 400 051

Scrip Code: VEDL

Sub: <u>Newspaper Advertisement – Loss of Share Certificates</u>

Dear Sir/Ma'am,

Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed the copies of the Newspaper Advertisement for intimation of loss of share certificates of the shareholders of the Company published today i.e. June 22, 2024 in the following newspapers:

- 1. Financial Express (English)
- 2. Navshakti (Marathi)

We request you to kindly take the above information on record.

Thanking you.

Yours faithfully, For Vedanta Limited

Prerna Halwasiya
Company Secretary & Compliance Officer

Enclosed: As above

VEDANTA LIMITED

REGISTERED OFFICE: Vedanta Limited, 1st Floor, 'C' wing, Unit 103, Corporate Avenue, Atul Projects, Chakala, Andheri (East), Mumbai – 400093, Maharashtra, India | T +91 22 6643 4500 | F +91 22 6643 4530 Email: comp.sect@vedanta.co.in | Website: www.vedantalimited.com

FINANCIAL EXPRESS

SINGER SINGER INDIA LIMITED

(CIN: L52109DL 1977PL C025405)

Regd. Office & Head Office: A-264, 2nd Floor, Mohan Cooperation

Estatio, New Delih-110044

Tel: +91-11-4(617777, Toll Free No. 1800-103-3474

Tel: -947-14-061777, Toll Free No. 1800-103-3474

Tel: -947-14-06177, No. 1800-103-3474

Tel: -947-14-06177

Tel: -947-14-06177

Tel: -947-14-06177

Tel: -947-14-0617

Tel: -947-14 NOTICE OF 46th ANNUAL GENERAL MEETING AND INFORMATION REGARDING ELECTRONIC VOTING

Tel. -41-11 Egyption (1997) The Company of the Comp

SGL114617

SGL105492

SGL118409

T001558

B005708

SGI 113247

V002599

By the order of the Board For SINGER INDIA LIMITED Sdf-

Place: New Delhi Date: 21st June, 2024

equation with the state of the

S. No. Name of Shareholder(s)

Mrs. Rekhaben H Kanakiya
 Mrs. Sarojben M Kanakiya
 Hanumanth Gopal Gaonkar
 Venktesh Chandru Gaonkar
 Shreematiben H Shah
 Himatal C Shah
 Mis Taroon International

5 B Mukesh

Place: New Delhi Date: June 22, 2024

Mrs. Hemu Hansra

6 Kapadia Mr. Bakul Hansraj Kapadia

7 Mr. Vasant Janardan Madan

VEDANTA I IMITED

NOTICE is hereby given that the following Share Certificates of face value Re. 1/- of the Company as per details given hereunder have been reported LOST/MISPLACED and five NO GRECTION is nocived within 15 days from the date of publication of this Notice, we shall consider issuance of Duplicate Share Certificates thereof:

100

1 400

560

400

3,600

AUTOMOTIVE AXLES LIMITED

NOTICE NOTICE is hereby given that in compliance with the provisions of the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund; Rules, 2016 ("Rules") and section 124(6) of the Companies Act, 2013 the Companies (such shares in respect of which divided has not been paid or claimed for seven consecutive years or more to the Investor Education and Protection Hund (EPF).

and Protection Fund (IEPF).

Notice is further given in accordance with the provisions of the Rule, individual notice has been sent to the respective shareholders at their latest available address in the Companies/Registrar and Sanat Transfer (RTA) records, inter alia providing the details of shares being transferred to IEPF and the latof such shareholders is also obspleaved on the webstee of the Company at <u>www.audawd.com.</u>

The Concerned shareholders are requested to daim the unpaid/unclaimed dividend amount(s) on or before September 21, 2024, of the FV 2016-17 and onwards failing which such shares shall be transferred to IEPF. The shareholders may note that upon such transfer, both the unclaimed dividend and the shares transferred to IEPF. Including all benefits accruing on such shares, flary, can be daimed back by those shareholders from the IEPF Authority after following the procedure prescribed under the "Rules".

For further information to claim the unpaid/unclaimed dividend(s) the concerned shareholders ma contact the RTA of the company:

contact the Kirkotine Company: Mr. Harsh, K. Chiel Manager Inlegrated Registry Management Services Private Limited Inos, 30, Ramana Residency, 4° Cross, Sampige Road, Malleshwaram, Bengaluru - 560 003 Phone: +91 8023460815-418 Fax: +91 8023460819 Ernall id: rug@mlagated.mla. in:

(IATF 16849 : 2016 Company)
CIN: L51909KA1981PLC004198
doclagalli Industrial Area, Off Hunsur Road, Mysuru, Karnataka – 570 018
Email: sec@autoaxle.com Website: www.autoaxle.com

resistantiality for quote

CIN: L130/08/NH1955PL (291384

Regd. Office: 1st Floor, T. Wing, Unit 103, Corporate Avenue, Ault Projects, Chalkala, Andheri (East), Mumba ne No. +91-22 6843 4500 Fax: +91-22 6843 4530; Website: www.vedantalimited.com: emsil information and control of the control

AAYUSH WELLNESS LIMITED

(Formerly Known as Asyush Food & Heits Limited)
CIN: L011:220L1984PL0018307
Regd. 0ff.-55, 2st Fix, Lane 2, Westend Marg, Saldullajab, Near Saket Metro
Station, Gadaipus, Southwest Delhi, New Delhi, Delhi, India, †10030
Phone: 4-91 84468 93031 | Email:€2@asyushlodo.com

Web: www.aayush.health POSTAL BALLOT NOTICE

TIDE is hereby given that the Company is seeking approval of its members by way or tast label or in respect of the following basiness matters: Sub-divisionisty in the equily shares and consequent amendment to the capital increase in Authorities of the equily shares and consequent amendment to the capital claus of the memorandment of association. Approval of medicinism of benefits of the AVIL—ESOP 20224 to the employees or future group companies including subdisting company legis, holding company and or associate companies including subdisting company legis, holding company and or associate companies including subdisting company legis, holding company and companies Act, 2013.

In this regard all the members are hereby informed that the Company has set out notice to its members for aforesaid resolutions to be transacted through postal ballot

notice to its members for aforesaid resolutions to be transacted through postal laudion by voiling through permote e-voling platform provided by Certinal Depository Services (India) Limited (CDSL) or by Postal Ballot Form. The Company has completed departed of the Postal Ballot Notice to the Members through permitted mode on use 21, 2024. The cut-off side of determining the Selbilium to vote through remote e-voting shall be

The cLeft data for determining the eligibility to vote through memote a-voting shall be used 14, 2024. A Persons whose name is recorded in the register of beneficial owners marifaland as the cLeft data, only lad be settlible to seal the facility of evoting. On the cLeft data, only lad be territion to seal the facility of evoting. On the cLeft data (20,000 pt Ms IST). The remote S-voting monals shall be disabled by Central Depository Services (pride) Limited (CESS) the settler. Postal Balta Form received data (14) 22, 2024 (6) 50 pt Ms IST) will be disabled by Central Depository Services (pride) Limited CeSSI the settler. Postal Balta Form received data (14) 22, 2024 (6) 50 pt Ms IST) will be sitrely beased at 18 the regly from the member has not been cricked. Here the complete of the member has not been cricked. Here the complete of the co

displayed on the Company's Webbile and also communicated to the stock exchange, Members are requised to note that in case you have any queeis or sissues regarding e-voting, you may refer to the Frequently Asked Questions (FAQS) and e-voting manual variable at ywww.evotingindica.com under help section or write an email to helpdesk, evoting@destindic.com or call on toll free no. 1800 22 55 33 or send a request at www.evotingindic.com.

NOTICE FOR LOSS OF SHARE CERTIFICATES

aby give notice that the said. Shan cate(s) are lost and I have applied to the

836945

836458

828316

813987

819719

830325

816881

Place: Kohapur Date: 22.06.2024 Folio No. UB036774

Distinctive Numbers

To

868053467

867781307

002002122

864515959

For Vedanta Limited
Prerna Halwasiya
Company Secretary & Compliance Officer

780028911 780030710

From

868052668

867780508

063003034

381505501

785392671

864515560

Place: Chennal Date: June 21, 2024

By Order of the Board For Aayush Wellness Limited Aayush Food & Herbs Limited) Sd/-

Welspun LIVING WELSPUN LIVING LIMITED

Formerly Welsoun India Limited)

(Formerly Welsoun India Limited)

(City 1: 171/106.19697.003271

Regd. Office: Welsoun City, Village Verseman, Bulson Anjou Exit, Mich. Gujarri. 370110

Cop. Office: Welsoun Hower, Offi Force Area Welson Milks Company. Genegati Sept Marq.
oner Period Welsoun Hower, Offi Force Area Milks Company. Genegati Sept Marq.
oner Period Welsoun Hower, Offi Force Area Milks Company. Genegati Sept Marq.
Email: companysecretary, will gewispun com. Web: www.welson/Milks Area.

POSTAL BALLOT NOTICE

POSTAL BALLOT NOTICE

Notice is hereby given under Section 10 of the Companies Ad, 2013, read with Bule 20
2 of Companies (Managament and Administration). Rules. 2014 and applicable provisions of the SEB Listing Obligations and Disclosure Represented Regulations 2015 ("Listing Regulations") and other applicable less and Regulations (chuding an attalatory modifications) or exercisionally interest for the time being in force), to the members of WELSPULLVING LIMITED ("Comerly Welspun India Limited) (the "Companies and the Companies").

satutory modification(s) or ne-exactment(s) thereof for the time being in force), to the members of WEB_SPUL NUNNO LAMTED Frommy Whebpu Indea Limite (the "Company") that the Company is seeking approval consent of its members through Postal Ballotillectonic victor (in Postal Ballotillectonic victor) for Postal Postal Ballotillectonic victor (in Postal Ballotillectonic victor). The Company has completed the dispatch of Notice of Postal Ballot along with explanatory statement as on June 21, 2024 through e-mail to all the Members, whose names appear in the Register of Members are serveded from Depository Services (India) E-mail to all the Members, whose names appear in the Register of Members are serveded from Depository Services (India) E-mitted ("COSI-) and Central Depository Services ("India) E-mitted ("India) E-mitted ("India) E-mitted ("India) E-mitted ("India) E-m

the Ministry of Corporate Affairs: LeViding vill common at 80 at m. on Saturday, June 22, 2024; E-Viding vill common at 80 at m. on Saturday, July 21, 2024 and e-Voting will not be allowed beyond the asid date and time. As per General Circulates the Company's providing to the Members the Boilty to exercise their right to ville by electronic means through evoling services provided by INSCL and the business may be transacted through such e-voting instead of dispatching Postal Ballot Form; The procedure of e-Voting is given in the Notes to the Notice of Postal Ballot, In case of

The procedure of e-Volting is given in the Notes to the Notes of Pestal Ballacth. Cases any query regarding Volting your may also refer the Frequently Acids Question (FAQs) for Shareholders and e-volting manual available at hit has Intro. I when we noting rand committee man the Notes of Pestal P

The Notice of the Postal Ball of Jong with the explanatory statement is also displayed on the weekle of the company at https://www.explum/ing.com/postal/disease/cateliar-investorage() 3797.pdf and on the website of NSDL https://www.excling.nsdl.com/ and on BSE Limited website on https://www.excling.com/ and on the National Stock Exchange of India Limited website on https://www.nsenidia.com/ an on the National Stock Exchange of India Limited website on https://www.nsenidia.com/ an on the National Stock Exchange of India Limited website on the Stock State Orange National Stock Exchange of India Limited National Stock Exchange of India Limited, wheele shares of the Company's National National Stock Exchange of India Limited, wheele shares of the Company is less of the Stock Exchange of India Limited, wheele shares of the Company select.

re the shares of the Company are insect. By order of the Board of Directors Sd/Shashikant Thorat Company Secretary FCS - 6505

Place : Mumbai Date : June 21, 2024 No. : 40/2024-2025

HAP

HATSUN AGRO PRODUCT LIMITED

egd.office: No.41 (49), Janakiram Colony Main Road, Janakiram Colony Arumbakkam, Chennai - 600 106, Tel: / Fax: 044 - 4796 1124

Corp.office: No.14, TNHB, TN Housing Board "A" Road, Sholinganallur, Chennai - 600 119. Tel: +91 44 2450 1622 / Fax: +91 44 -2450 1422 | Email: secretarial@hap.in | Website: www.hap.in

NOTICE

SUB: Transfer of Unclaimed Dividends and Equity Shares of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF).

This Notice is published pursuant to Rule 6(3)(a) of the Investor Education and Protection Fund Authority/Accounting, Audit, Transfer and Refund) Amendment Rules, 2017(the Rules) read with Section 124(6) of the Companies Act, 2013(The ACT) notified by the Ministry of Corporate Affairs as amended from time to time.

The Rules interallia contain provisions for transfer of all the shares in respect of which dividend has not been paid or claimed by the shareholders for seven consecutive years or more to the DEMAT Account of Investor Education and Protection Fund Authority(herein after referred to as "Authority")

In compliance with the requirements set out in the Rules, the Company shall send individual notices to the concerned shareholder(s) at their latest available address as per the Company SRTA's records, that, their shares and dividends unclaimed by them are lable to be transferred to the Authority under the sall Rules with this Psiguitate time.

The Company has uploaded full details of such shareholders and shares due for transfer to DEMAT account of the Authority on its website at www.hap.in.

The concerned shareholder(s) holding shares in physical form and whose shares are liable to be transferred to the Authority may note that the Company would be issuing duplicate share certificate(s) in let of the original share certificate(s) held by them for the purpose of transfer of shares to the Authority as per fulse and upon such issue. the original share certificate(s) which stand registered in their names will stand automatically cancelled and be deemed non-negotible. The shareholders may further note that the details uploaded by the Company on its website should be regarded and shall be deemed adequate notice in respect of issue of duplicate share certificate(s) by the Company for the purpose of transfer of shares to the DEMAT Account of the Authority by the due date as per procedure stipulated

In case the Company does not receive any communication from the concerned share holders by August 19, 2024 or such other date as may be extended, the Company shall with a view to complying with the requirements set out in the Rules, transfer the shares and unclaimed divident to the Authorn by the due date as per recoderues stipulated in the Rules.

shareholders may note that both the unclaimed dividend and the shares transferred to IEPF including all the bene shares, if any, can be claimed back by them from Authority after following the procedure prescribed by the Rules.

In case the shareholders have any queries on the subject matter and the Rules, they may contact the Company's Share Transfer Agent at Integrated Registry Management Services Private Limited, No. 30, Ramana Residency 4th Cross, Sampige Road, Malleswaram, Bangalore - 560 003 Tel: (080) 2346 0815 to 818 Fax: (080) 2346 0819 EMail ID: gop@integratedindia.in.

MIRAE ASSET

Fake website link and Twitter account impersonating Mr. Swarup Mohanty, Vice Chairman and Chief Executive Officer of Mirac Asset Investment Managers (India) Private Limited it has been observed that two fake website links and a Twitter account is created impersonating Mr. Swarup Mohanty, Vice Chairman and Chief Executive Officer of Mirac Asset Investment Managers (Private Interest appeared to be formed by the link – https://www.dasisy.com/, https://deaisi.com/static/appeared https://www.dasisy.com/, https://deaisi.com/static/appeared https://www.dasisy.com/, https://deaisi.com/static/appeared https://www.dasisy.com/, https://deaisi.com/static/appeared.htmlps://www.dasisy.com/, https://deaisi.com/static/appeared.htmlps://deaisi.com/

staticage; and https://x.com/xyosu.zas/z/19 We would like to inform the public in general that Mirae Asset Mutual Fund and Mirae Asset Investment Managers (India) Private Limited are in no way associated with this fake link / account and shall not be held liable for any losses whatsoever; and we condemn this act of defrauding investors. We advise the investors to not fall prey to these fake link / account and stay vigitant of such scarms.

We urge the investors to visit Mirae Asset Mutual Fund website https://www.miraeassetmf.co.in/ ocontact Mirae Asset Investment Managers (India) Private Limited officials for any information on our products and services.

For and on behalf of the Board of Directors of MIRAE ASSET INVESTMENT MANAGERS (INDIA) PVT. LTD

Place: Mumbai
Date: Jume 21, 2024

AUTHORISED SIGNOTA
AUTHORISED SIGNOTA
AUTHORISED SIGNOTA
AUTHORISED SIGNOTA
AUTHORISED SIGNOTA
Private Limited (CIN: U6990MH2019PTC324626).
Registered & Corporate Office: 606. 6th Floor, Windsor Building, Off CST Road, Kellina, Santacruz (E), Mumbai -400086 2 1800 2090 777 (Toll free), ici. cubmercare@minaestet.com @ www.minaestsethr.co.in

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

CORDS Cords Cable Industries Limited Registered Office: 94, 1st Floor, Shamshru Daya Bagh Marg, Neer Okhila Industrial Area Phase-III. Old Shams Nagar Mew Dehir 100/20 Tel: 011-40551200 * Fax: 011-20887222 * Email: coll@cordsoable.com website: www.cordscable.com * Citik: 12499901.1991PLO046032

ABMED NAWLZ ALLSDIN (PJA)
ABMED NAWLZ ALLSDIN (PJA)
ABDRASTANA) ration, 4 shares of Face Value
Rat 100: # Bock Limited (fremely Value
Rat 100: * Bock Limited (fremely Value
R

Place : Hyderabad AHM Date : 22.06.2024

uant to the provisions of SEBI (Pro

resuant to the provisions of SEBI (Prohibition of Insider Trading) Negulations, 2015 at impany's Code for prevention of Insider Trading, the Trading Window for dealing in the curlies of the Company shall remain closed from Monday, 01° July, 2024 for the tectors, Designated Employees, Insiders and their immediate relatives till 48 hours aft Un-audited Financial Results for the 1" guarter/ 3 months ended on 30" June, 2024

NOTICE

audic public.

Grounding and designated persons. Directors, promoters, persons acting in concordingly, all designated persons. Directors, promoters invendate relatives, sere impropers of the Company along with open carea of the Company including but not limited useful on the Company including but not limited useful on the Company and the Company an

Date: June 21", 2024

Company Secretary

NOTICE

Notice-cum-Addendum to the Scheme Information Document ('SID') / Key Information Memorandum ('KIM') of Axis Quant Fund of Axis Mutual Fund ('the Fund') $Notice is hereby {\it given} to all the investors / unit holders that exit load for investment under Axis Quant Fund ({\it Scheme}) is revised as under the contraction of the contraction$

Existing Exit Load Revised Exit Load (w.e.f. June 25, 2024)

If redeemed / switched-out within 12 months-For 10% of investment: Nil,

For remaining investment: 1%,
If redeemed / switched out after 12 months from the date of allotment: Nil.

•

If redeemed / switched-out within 3 months from the date of allotment -

For 10% of investment: Nil

For remaining investment: 1%,

If redeemed / switched out after 3 months from the date of allotment: Nil

The above change in the load structure will be applicable on all prospective investments made on or after June 25, 2024 including all special products offered under the above Scheme such as SIP, STP, switches etc.

This addendum shall form an integral part of the SID & KIM of the above Scheme. All the other terms and conditions of the SID & KIM of the above Scheme remains unchanged.

For Axis Asset Management Company Limited (CIN - U65991MH2009PLC189558) (Investment Manager to Axis Mutual Fund)

Gop Kumar Bhaskaran Managing Director & Chief Executive Officer

Statutory Details: Axis Mutual Fund has been established as a Trust under the Indian Trusts Act, 1882, sponsored by Axis Bank Ltd. (Ilability restricted to ₹ 1 Lakh). Trustee: Axis Mutual Fund Trustee Limited Investment Manager: Axis Asset Management Company Limited (the AMC) Risk Factors: Axis Bank Ltd. in Stillable or raysloss of shortfall resulting from the operation of the schemes.



One Lodha Place, 22" & 23" Floor, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai, Maharashtra, Pin Code - 400 013, India. TEL: (022) 6649 6100, EMAIL: customerservice@axismf.com, WEBSITE: www.axismf.com. financialexp.epapr.in New Delhi

Whilst care is taken prior to

acceptance of advertising copy, it is not possible to verify its contents. The Indian Express (P) Limited cannot be held responsible for such contents, nor for any loss or damage incurred as a result of transactions with companies associations or individuals advertising in its newspapers or Publications. We therefore recommend that readers make necessary inquiries before sending any monies or entering into any agreements with advertisers or otherwise acting on an advertisement in any manner whatsoever.

'IMPORTANT

KALYANI

Place: Mysuru Date: 21st June, 2024

Debadas Panda Nodal Officer & Company Secretary

For Automotive Axles Limited

MERITOR

नोद. पत्ताः ११वा मजला, टॉबर ए, पेनिन्सुला शाखोचा पत्ताः टाटा कॅपिटल हाऊर्सिंग

कर्ज स्वाते कर्जवार/ सह-कर्जवार, क्र. कायदेशीर पास्तवार/ कायदेशीर प्रतिनिधी/ हमीदार बांचे नाव ११५८५३७ अनिवाश प्रभाकर मोरे, सो. सारिका अधिवाश मोरे

OSBI State Bank of India

स्ट्रेस्ड ऑसेंट्स रिकव्हरी ग्राखा, मुंबई (०५१६८) – द इंटरनेंशनल, ६वा मजला, १६, महर्षी कर्वे रोड, चर्चगेट, मुंबई – ४०००२०. द्रस्थनी : ०२२ – २२०५३१६३/२२०५३१६४/२२०५३१६५, ईमेल : sbi.05168@sbi.co.in

सरफैसी ॲक्ट, २००२ च्या कलम १३(४) अन्वये मिळकतीच्या कब्जा संदर्भात सूचनेचे प्रकाशन

सूचना महार्टी रोजात तेते की, सिस्तुरिटवर्शन ऑफ पिकाट्सकर ऑफ पाकाशियाल ऑस्ट्रेस ऑफ एम्पोमीट औफ सिस्तुरीटि ट्रोस्ट ऑफ १, २००३ आति सिस्तुरीटि ट्रोस्ट ऑफ १, १००३ अस्ति सिस्तुरीटि ट्रोस्ट ऑफ स्टेंस अस्ति सिस्तुरीटि ट्रोस्ट ऑफ स्टेंस अस्ति सिस्तुरीट ट्रोस्ट ऑफ स्टेंस अस्ति सिस्तुरीट ट्रोस्ट ऑफ स्टेंस अस्ति सिस्तुरीट अस्ति के अस्ति सिस्तुरीट अस्ति अस्ति स्टूर अस्ति स्ट्राम अस्ति सिस्तुरीट अस्ति अस

तरतटींकडे कर्जटार /हमीटारांचे लक्ष वेधन घेतले :

१९९, भोगर, श्रीवसार्त पूर्व, जले - २२१२ ०१ में ते सर्व प्राप्त आपोटींड अस्ता ज्ञात व्यापतिमधील, योज्यावित विश्व असे संस्थ्य भी, इ.स. वर्ष प्र. विश्व में स्थापति क्षिण के निवास के स्थापति के असे, कर्नहार प्रस्त ना प्रत्य स्थापति क्षिण के असे, कर्नहार प्रस्त ना प्रत्य स्थापति क्षिण के असे, कर्नहार प्रस्त ना प्रत्य स्थापति क्षणिक क्षण्या के असे, कर्नहार प्रस्त ना प्रत्य स्थापति क्षणिक क्षण्या के असे, कर्नहार प्रस्त ना प्रत्य स्थापति क्षणिक क्षण्या के असे, कर्नहार प्रस्त ना प्रत्य के असे, कर्नहार असे क्षणिक क्षण्या के असे स्थापति के स्थापति के असे, क्षण्य के असे, क्षण क्षणिक क्षण्या के असे क्षणिक क्षण

भी आणि जाति ।

केरी स्वित प्रिणिक ।

केरी आणि जाति ।

केरी स्वित प्रणिक ।

के

होवर" खालील दिलेल्या संक्षिप्त विवरणानुसार करण्यात वेईल मागणी सूचनेनुसार रक्कम राखीय किंमत

कर्जदाराचे नाव आणि पत्ता	मिळकतीच्या मालकाचे नाव	गहाण मिळकर्तीचे वर्णन	मागणी सूचनेची तारीख	सांकेतिक कब्जाची तारीख	थकवाकीची रक्कम
श्री. हितेश भगवानजी शहा आणि सी. सुधा शहा	श्री. हितेश भगवानजी शहा	उत्र नोंदाणिकृत विल्ला अंबरागा आणि नोंदाणीकृत विल्ला उत्ते गांधील आणि कुटणाब स्वलापू सहानपाणिका च्या हटूरीत गाव-मांत्रहीं, ता. अंबरामा, विल्ला हाणे वेथे सिवत असतेले वसतेले प्लाटे वे जीवन धारक गट ऋ.२८, प्लाटे ऋ.१, मोजगणित केश १-२६०,४९ मी.मी. या बांध्यसीम होत बूढ़ी को-जांपिटल हाजसिंग मोसायटी वि असा तात सोसावटी आता होत्व यूढी अपार्टिट असा तात विल्डिंग गंधील वो क्लि. १ला मजला, फ्लंट ऋ.१०३ आसतेले मोजगांपित केश सुसारे ५५५ भी. हूं, बिल्ट करा,		१९.०६.२०२३	ह. ३०,२६,७२५/- (रुपये तीस लाख सहावीस हजार सातशे पंचवीस मात्र) त्यासह पुढील व्याज आणि प्रासंगिक खर्च
देनांक : १९.०६.२०२४ ठेकाण : मुंबई					प्राधिकृत अधिकारी स्टेट बैंक ऑफ इंडिय

PUBLIC NOTICE

N-undkumar P. Merani Ivocate, High Court, Mumbai. 1,1739, Sunshine, Shastrinagar, Near skhandwala Circle, Andheri (W). umbai-400053, Ph. 9820026531 seas Mumbai.

∆ayas

आवास फायनान्शियर्स लिमिटेड

कब्जा सूचना

कर्जदाराचे नाव	मागणी सूचनेची	मिळकतीचे वर्णन	कब्जाची तारीख		
	तारीख आणि रक्कम		आणि प्रकार		
श्री.चेतन लक्ष्मण दिमाके, सी.कल्पना चेतन कासार,	०७ में २०२२	प्लॉट क्र. ८, गट क्र. १७५२, सर्व्हे क्र. ९०७/१सी, लक्ष्मी	प्रत्यक्ष करूजा		
श्री.गिरीश लक्ष्मण कासार, श्री.लक्ष्मण विनावक	स. २०२३०१०.४१/-	नगर, ढेकू रोड, अमळनेर, जळगाव, महाराष्ट्र च्या	२० जून २४ रोजी		
कासार, सौ.रेखा गिरीश कासार	०६ मे २०२२	उत्तरेकडील १/२ भाग वेथे स्थित मिळकत	घेतला		
(खाते क्र.) एलएनजेएलजी०२९१६-१७००४४४८१		मोजमापित : २७९.५० चौ.मी.			
ठिकाण:जबपुर दिनांक:२२	-08-9098	प्राधिकृत अधिकारी, आवास फायनान्शियसं लिमिटेड			

edanta

काणः नवी दिल्ली नांकः : जून २२, २०२४

वेदांता लिमिटेड

सीआयएन: एल१३२०९एमएच१९६५पीएलसी२९१३९।

नोंद, कार्बातमः १ ता मजला, 'सी' विंग, युनिट १०३, कोर्पोरेट अंग्लेन्यु, अनुस प्रोजेक्टस, चकाला, अंधेरी (पूर्व), मुंबई ४०० ०९३ ध्वनी क्र. : +९१-२२-६६४३४५००, फॅक्स: +९१-२२-६६४३४५३०, वेबसाईट: <u>www.vedantalimited.com,</u> वैमेल: <u>comp.sect@ved</u>

सूचना

्रूर्स — द्वारे सुचना देण्यात येते फी, कंपनीचे खाली वर्णन रु. १/– दर्शन प्रस्तुत्व असलेले पुढील रोअर प्रमाणपत्र हे हरविले/गहाळ झाले आणि सद रना प्रकाशनाच्या तारखेपासून १५ दिवसांच्या आत हरकत ग्राप्त न झाल्यास, आम्ही प्रतिलीपी रोअर प्रमाणपत्र वारी करण्यास विचार करू.

अ. शेअस्थारकाचे नाव	फोलिओ क्र.	शेअर्स	विभिन्न क्र.		प्रमाणपत्र क्र.
36.			पास्न	पर्यंत	
१ श्रीमती रेखासेन एस कनकिया	एसजीएल११४६१७	600	८६८०५२६६८	८६८०५३४६७	८३६९४५
श्रीमती सरोजवेन एम कनकिया	7 1			l I	
२ इनुमंत गोपाळ गावकर	एसजीएल१०५४९२	600	८६७७८०५०८	८६७७८१३०७	८३६४५८
व्यंकटेश चंद्र गावकर	7 I				
३ श्रीमतीसेन एस शहा	एसजीएल११८४०९	200	८६३८०२०२४	८६३८०२१२३	८२८३१६
हिमतलाल सी शहा	7 1				
४ मेसर्स ट्रेकॉन इंटरनॅशनल लिमिटेड	टी००१५५८	1,800	३८१५०५५०१	३८१५०६२००	८१३९८७
1			ভাতন্ধ্রন্ত্র	<i>তাত</i> ন্থ্রিছ্যতে ০	
५ सीमुकेश	सी००५७०८	450	३९१७७२४७१	३९१७७२७५०	८१९७१९
1			७८५३९२६७१	७८५३९२९५०	
६ सी.हेम् हंसराज कपाडिया	एसजीएल११३२४७	800	८६४५१५५६०	८६४५१५९५९	८३०३२५
श्री चकुल हंसराज कपाडिया	-				
७ श्री वसंत जनाईन मदन	व्ही००२५९९	3,500	३८६४०८७११	३८६४१०५१०	८१६८८१
	1 1		96005688	9600301560	

टाटा कॅपिटल हाऊसिंग फायनान्स लि. . नेस पार्क, गणपतसब कदम मार्ग, लोअर परेल, मुंबई- ४०००१३. गन्स लिमिटेड, लोडा आव-धिंक टेवनो कॅम्पस, बिल्डिंग ए. १ ज्यात - रीमीएम मारो - राम्से (च.) ४०० र

कव्जाच प्रकार

800008

समन्स जारी करण्यासाठी अधिकारप्राप्त अधिकाऱ्याची स्वाक्षरी

विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्यरे खबरदार करण्यात येते की. या ावराषाः जन्नारा आणा सरसामान्य जनाता थाद्वार क्वारयः करप्यात पत का, या मारानाय व्यवहर करू नरोग आणि अभिष्पाकी व्यवहाराजा इंडियाबुल्य हाउसिंग फावनामा सिमोर्ट यो कर्जा आकाराणी इ. 9,48,505/- (रूपये नक लााख अट्टेबाळीस हजार पाचशे पाच पैसे फवन) पुरील व्याज 15.10.2019 पासून प्रत्यक्ष भरपा करेपर्यंत लागेल.

कंगद्यराभ रूपः आकर्षित केले जात आहे.

विकाण : मुंबई दिनांक : २२-०६-२०२४

: टीसीएचएफएल ही सदर मिळकतीच्या विक्री/लिलाव करिता नमूट भागीदाराशिवाय दुसऱ्या कोणत्याही ब्रोकर/एजं दर बावतीतील सर्व शंका आणि चौकशी करिता निम्नस्वाक्षरीकार किंवा प्राधिकृत अधिकारी यांच्याशी संपर्क करावा

١			मागणी सूचनेनुसार रक्कम		राखीव किंमत		दस्तायेजांसह बोली प्राप्त करण्याची अंतिम	प्राधिकृत अधिकारांचे नाव/फोन
	कर्जदार आणि हमीदाराचे नाव	मिळकतीचा तपशिल आणि गहाणबटदार	सरफैसी ॲक्ट अंतर्गत	निरिक्षणाची तारीख आणि	इअर	ई-लिलावाची तारीख/येळ		
١			मागणी आणि करूना सूचनेची तारीख	वेळ	बोली वाडविण्याची	तासम्ब/बळ	करण्याचा आतम तारीख	क्र./ ईमेल आयडी
١			arries		रक्रम			आवडा
١	. तीय गांद्रस गिंवती (अर्जवंदा) भागीरारी संस्था मार्कत मणीव्हारी २. चंद्रमार भीड्रमुक्त सेजवानी (सह-अर्जवंदा च गाहणवरा) आणि ३. हेमा चंद्र सेजवंदा च गाहणवरा) पड्डच्यवहाराचा पता १. दीय गोंद्रस गेंदिती, शांच क्र. ४, तड्यम्बवता, प्रिवती खाता सीम्प्यास्पत्त, एक इ. ८३ आणि ०, हिच्छा क्र. १५, एक इ. ८३ आणि ०, हिच्छा क्र. १५, एम. इ. १३ औषा ०, हिच्छा क्र. १५, एम. इ. १३ औषा ०, हिच्छा क्र. १५, एम. इ. १३ औषा ०, हिच्छा क्र. १५,	भिक्कत इ. ०१ मिक्कत मार्क्सीयोः श्री. चंद्रमा मंद्रमात कर्षित्र अर्थे मार्क्स कर्षेत्र में अपनी एत्र प्रात्त कर्षेत्र मार्क्स मंद्रमात मंद्रमात मंद्रमात मंद्रमात मंद्रमात मार्क्स मंद्रमात मंद	भारः, १,४१,६१८,६१४,२१/- (रुपये एक कोटी बेचाळीस लाख नव्याण्याव इवार सहारी चोवीस व मेरे एकसीस मात्र) २६,०५,२०२२ रोजीस मागणी स्वना तारीख: २३,०५,२०२४ सांकेतिक करना सुपनेपी तारीख: १३,०६,२०४४	१०.०%,१०२४ स.११.०० ते दु.१२.०० दरम्यान	रखीय किंमत: सिळकत क्र. ०१ करिता १९,००,०००/- सिळकत क्र. ०१ करिता १९,००,०००/- इअर: रखीय किंमतीच्या १०% बोली यादविण्याची स्क्रा: ५०,००,००	रब्.०७.१०२४ दु.०१.००ते दु.०३.०० दरम्यान	२५.०७.२०२४ रोजीस किंवा पूर्वी सार्वः ५.०० पर्यंत	यह्त कुलकर्णी (मोबाहित क. ९८२ ३२९५०८१/ ७१७७१ ३७३९९/१४२ ३८८२५२५ ६-मेल: mhulkukarri@rübank.com)

अरी आणि तमी :
(2) र-शिलाव किंद्री है-शिलाव पॉटलपार्चन ऑनलाहन करणात पेहेल. इन्युक्त बोलीहारांना त्यांच्या बोली हाइर करणापूर्वी आणि ई-शिलावात माग पेण्यापूर्वी वेससाईट https://www.blankcom/pdf-pages/news पर उपलब्ध शिलावाच्या वस्तीवादा अर्थी व वर्तात पाल्यास सङ्खा देण्या के आहे.
(3) बोली हाइर करणापूर्वी विकल्प आणि विनेदेशायावत सामाची करणे आणि स्वतंत सामाध्य करणे ही जोतांचात्याची जाववादयी राहील.
(4) बोली हाइर करणापूर्वी विकल्प आणि विनेदेशायावत सामाची करणे आणि स्वतंत सामाध्य करणे ही जोतांचात्याची जाववादयी राहील.

https://www.tblank.com/pd-pagesiness या उत्तरका हिलायाच्या स्वाधीलया अर्थी य तार्षी पायणाच सहा देखा के का के.

() च्युक कोर्गायाची विकास को कि दिविस्थानका सामाण्यी का अभी स्थानना व्याधान कर के कोर्नाहर्यों विकास का स्थान कर के कोर्नाहर्यों व्याधान सम्बाधी कर के कोर्नाहर्यों व्याधान सम्बाधी के स्थान के स्थान सम्बाधी के स्थान सम्बाधील के सम्बाधील के स्थान सम्बाधील के स्थान सम्बाधील के स्थान सम्बाधील के स्थान सम्बाधील के सम्बाधील सम्बाधील के सम्बाधील सम्बधील सम्बाधील सम्बधील सम्बाधील सम्बा

जान पर पर्यक्तान पर विद्या निर्देश होता पर परिवार के साम प्रति होता है जान के स्वार के स्वार परिवार के साम प्रति होता है जान है जान के स्वार के साम प्रति होता है जान है

सरफैसी ॲक्ट अंतर्गत ३० दिवसांची वैधानिक विक्री सूचना

हमीदार आणि गहाणवटदार यांना ई-लिलावाच्या तारखेपूर्वी व्यवहार दस्तऐवजानुसार र ोच्या वसुलीकरिता मिळकतीचा लिलाव विक्री करण्यात येईल

सही/-प्राधिकृत अधिकारी, आरबीएल बँक लि.

भूष हो साऊथ होते पत्ता होते होता है कि स्वारा के और इंडिया इसारा, पहिला पत्रला, कि स्वारा है कि स्वारा होता है कि स्वारा है कि स्वारा

अ. इक.	शाखा नाव/कर्जदाराचे/ हमीदाराचे नाव आणि धकीत रक्रम	मिळकतींचे वर्णन	राखीव किंमत (रु. लाखात)	मिळकतीची इअर (रु. लाखात)	संपर्कक्रमांक
₹.	मांडवी शाखा सी. सुष्मा महेंद्र बादव अफीत रक्षमः रु. १६.१९ लाख + व्याज + खर्च/प्रभाराचे परिव्यय	प्लॉट धारक हाऊस क्र. १२० आणि ६४०, गाव चंद्रपाडा, ताल्का वसई, वि. पालप्य वेचे स्थित इमारत संडिका मध्ये वी विंग, १ ला मजला, फ्लॉट क्र. १०३ चे समनुख्य महाग विल्ट अय श्रेष्ट - ५०५,०० ची. फू. चर्च्ह क्षेत्र - ३६२,०० ची. फू. (प्रत्यक्ष करुमाच्या आधारत्वर)	१७.११	₹.0₹	মীনার্থন ক্লমান হুধ্বব্যুখ্য হুধ্বত্যুখ্য হুধ্বত্যুখ্য হুব্যুখ্য
۶.	मांडवी शाखा सी. मोना अजय चौहान श्रकीत रक्षमः रु. १४.८२ लाख + व्याज + खर्च/प्रभाराचे परिव्यय	प्लॉट धारक हाऊस ऊ. १२० आगि ६४०, गाव चंद्रपाडा, ताल्का बसई, वि. पालपर येथे स्थित इमारा बंदिका मध्ये वो बिंग, १ ला मजला, फ्लंट ऊ. १०२ चे समदुख्य स्वाम. बिल्ट अय कोंट - ४५४,०० ची. फू. चर्च्ह क्षेत्र – ३२१,०० ची. फू. (प्रत्यक्ष करुनाच्या आधारत्तर)	₹ ६.८७	3,49	মীনার্ছল ক্লমান হুদংগুদুধের হুদংগুদুধের হুদংগুদুধের হুদ্ধিধুধুধ
8.	मांडवी श्री. स्वामजी शर्मा आणि सी. लीलावती एक शर्मा धकवाकी रकमा ३. ११.४६ लाख + व्याज+खर्च+कायदेशीर खर्च	श्री. स्वामनी सम्मं आणि सी. तिल्तावती स्थामनी सम्मं आणि सी. तिल्तावती स्थामनी सम्मं योष्ट्रा सालकीयों परिट क्ष. ३०, ३ रा मक्यावता सी तिला, ग्रंदासती स्थामति स्थाने ये स्थाने क्ष. ५०,५५५वी, १, गोवेली हिटलाका स्टेकन रोड, हिटलाका पूर्व, ता. कल्याना, ति. आणे समतुल्य गरामा, पटई क्षेत्र: ३५५,००वी, सूट हिल्ल अग एरिया; ४५५,०० ची, सूट (प्रत्यक्ष क्रकानाच्या आधारावर)	₹ 0,00	1.89	मोलाईल क्रमांक ६५१२५४८८३ ९५९७७७६८६ ०२२-२३७५०१०७
8.	जेंबडिंद सर्वल सी. प्येता सिंपन आंबोरकर आगि श्री. सिंवन आंबोरकर प्रकीत राक्षमः इ. १९,२१ लाख + ज्यात + परिजयन • कायदेशीर खर्च	भी, श्लेश मधिव आंशोशकर आणि भी, मधिव आंशोशकर बांच्या मार्थिक पेटर एक स्वरू हैं है, हिस्सा क्र. १/१५मा), प्लॉट क्र. १७, म क्र. ७०, हिस्सा क्र. १/१५मा, प्लॉट क्र. १७, म क्र. ७०, हिस्सा क्र. १/१४मा, प्लॉट क्र. १०, मा क्रेस्साई, त्राजी स्वरू हुए क्र. १९, मा अंशासाई, त्रि. वार्ण, सराहद वर अनुवी सीएयरा हि. यांचे बात द्वार्यालया हो स्वरूप है। क्र.१०१. प्रताह क्र.१०१. व्या मक्टासर फर्टर क्र.१०१. व्या मक्टासर फर्टर क्रि.१६३.६०	१९.३४	\$.68	মীবার্থল স্লামাক ९१५८४८३०६० ৬२२–२३०८५२६०
ч.	कंबाला हिल श्री. मोह राशिद मोदीन अंसारी व सी. सलमा खातून अंसारी धकीत रक्षम: इ. १८.३३ लाख + ज्याज + परिज्यच+ कायदेशीर खर्म	फ्लंट क्र.७०६, ७वा मजला, ए विंग, नवकर टॉवर, द्वांत बॉस्को हाव स्कूलजबळ, नांगाव पूर्व, वसई, पालाघ-४०१२०८. फ्लंटचे क्षेत्र –चटई २६८.०० ची फु. (प्रत्यक्ष करुजाच्या आधारावर)	₹८,५७	₹.८६	मोवा क्र. ९८९०७५६३१७ ०२२-२३६९९१९२

वाचा ताराख आाण यळ – ०९.०७.२०२४ राजास स.२१.०० ते सार्य ५.०० (आयएसटी) च्या निरीक्षणाची तारीख य येळ : ०२/०७/२०२४ रोजीस तु. १.०० ते ३.०० प्रस्तावित शाखेसमोर संपर्क क्रमांक दिः

ई-विस्तायाची मारीका आणि ब्रेड — ५०,००,०० १० रोगीस स. १,०० ते सार्च ५,०० ते सार्च ५,० ते सार्च

दण १. सामारा/अदारतायमा जाराज । सामाराजार माया मायादा न स्व आण्य कारा आवदा स्वारत । त्याव सरावास एता स्वारता हा ।

क. के क्याचार प्रवाद । स्वीरताय । सामाराजार माया मायादा न स्वारता कर के स्वारता है ।

क. के क्याचार प्रवाद । सी हिस्स के स्वारता है के स्वारता है ।

कर्माया के दि १ द समाराजार के एक पार्ची मारियाओं है के स्वारता है ।

कर्माया के दि १ द समाराजार के एक पार्ची मारियाओं है कर प्रकेश कर प्रकेश कर है ।

क्याचार के एक पार्ची मारियाओं है है ।

क्याचार के एक पार्ची मारियाओं है है ।

क्याचार के पार्ची मारियाओं है के स्व मारियाओं है ।

क्याचार के पार्ची मारियाओं है के स्व मारियाओं है ।

क्याचार के पार्ची मारियाओं है ।

क्याचार के पार्ची मारियाओं है ।

क्याचार के पार्ची मारियाओं है ।

क्याचार के प्रचार के मारियाओं है ।

क्याचार के प्रचार के मारियाओं है ।

क्याचार के प्रचार के मारियाओं है के स्व मारियाओं है ।

क्याचार के मारियाओं है के स्वितिक के स्वारता मारियाओं है ।

क्याचार के मारियाओं है के स्वितिक के स्वारता मारियाओं है ।

क्याचार क्याचार क्याचार क्याचार के छाउसी के आपक्ष के छाउसी के छाउसी के अध्याचार के छाउसी के स्वारता के छाउसी के स्वितिक के स्वारता के छाउसी के स्वारता के स्वारता के स्वारता के स्वारता के स्वारता के स्वारता के स्वरता क

ा ती हैं। है के प्रति हैं के प

ांती करण्यात देश आहे. . खरेंदीदाराने प्रयोज्य मुठांक खुल्क, नोंदगी खुल्क/इतर प्रभार १. आणि सांविधिक/विना-सांविधिक थकवाकी, कर, अभिस्सतांकन प्रभार १. कोगाचीही देगी भरा ----

दिनांक : २१.०६.२०२४ ठिकाण: मुंबई

दिनांक: २१.०६.२०२४ ठिकाण: मुंबई

स्टेट बैंक ऑफ इंडिया

कर्ज वसुली न्यायाधिकरण क्र. 1 मुंबई

(भारत सरकार, वित्तीय मंत्रालय) २रा मजला, टेलिफोन भवन, कुलावा मार्केट, कुलावा, मुंबई-४०००५ (५वा मजला, सिंधिया हाऊस, बॅलार्ड इस्टेट, मुंबई-४०००९) टी.एस.ए. क्र.१०८ सन २०२३

निरज इंटरप्राईझेस आणि अन्य

...प्रतिवार्द . श्रीम. प्राची राहुल मुनोट १९८/१२० मोहन प्रभु इमारत, अर्थेशीर दादी स्ट्रीट, सी पी टॅन्क, मुंबई प्रतिवादी क्र

सुचना

म्माना
ज्वाअमी, न्यामधिकरणात सर अर्थ दायल केला. ज्वाची प्रत वासत बोहतेली आहे. सर विवादलेले अनुतोग का मंत्रू कर नवेल, सामी कारणे दायशिव्यासाठी तुम्हाला मुख्या देखात है जाती. मूच्या च्याची की, स्वत्य अर्थ १४/००/२०४४ रोजी टू. ११.०० जा. किंवा मान्याधिकरणाया वासीनुसार व्यावेशत होग्यास व्यावस्था त्याचेशत होग्यास व्यावस्थात होग्यास व्यावस्थात होग्यास व्यावस्थात होग्यास व्यावस्थात होग्यास विदेशी व्यावस्थात होग्यास व्यावस्थात होग्यास कार्योस कार्यास क्षाच्यास होग्यास व्यावस्थात होग्यास व्यावस्थात होग्यास व्यावस्थात होग्यास व्यावस्थात होग्यास होग्यास व्यावस्थात होग्यास तुम्यास अप्यावस्थात होग्यास होग

ताबा सूचना (स्थावर मालमत्तेसाः

ज्या अर्थी, "
मन्मस्वयारिकार इंदियाबुक्त्म हारतियां ज्यावताना निर्मादेश्ये (CIN-L65922DL2005PLC130629)
[मार्थारिकारीराकारेजन और रिकन्यह्मारा ऑफ प्रधानीज्यात आंद्रेश औष्ट एन्टोकीनेट ऑफ रिक्शीरों है
हरेंदर ऑब. 2002 अर्थनों मार्थिका अर्थकारी आधी पार पूर्वत माण हाल्याकार दिकार्यकार पार्ट निर्माय अर्थकार में 2002 अर्थनों मार्थिका हे व्यक्तिकारी क्षार्थिकार हमार्थ अ. 94,8506 (स्थार अर्थ कर स्थार अर्थ्युकारीय इतार पाप्यों पाय पैसे फान) शार्थ कर्म वक्त क्षार अर्थुकारीय हातर पाप्यों पाय पैसे फान) शार्थ कर्म वक्त क्षार प्रधानी क्षार प्रधान क्ष्म क्षार प्रधान क्षार क्षार प्रधान क्षार क्राण क्षार क्ष

संदर रक्षमेची परापेच्ड करण्यात कर्जवर अण्यत्री अरण्याच्छे महत्वे कर्जवर अण्य सर्ववामान्य वर्गतरस सूचन रेण्यात सेत्रों की. सदर कायाव्यों करणा 13 जी उन करणा (4) सह सिक्सीरिटी हंटेस्ट (एन्फोर्सेन्ट) रूप्स 2002 व मिया 8 अपने बात सार्वेण्य अर्थेक्ट स्वारा महत्त्व सिक्सीरिटी करणा महत्त्व अर्थेक्टरात झाती वर्गन केरोलण मालमचेचा निन स्वास्त्रीकारी सामा 18.06.2024 रोजी पेशलेल आहे.

कर्जंदारांचे लक्ष्य कलम 13 चे उप-कलम (8) च्या मालमत्ता / मालमत्तेला मुक्त करण्यासाठी उपलब्ध वेळेकवे

स्थावर मालमत्तेचे वर्णन

स्वादम साम्याचे वाणां ने प्रवादम सामाना वाणां ने प्रवित्य सामाना वाणां ने प्रवादम सामाना वाणां ने प्र

आरबीएल बँक लि. RBLBANK